

Rajarshi Shahu Mahavidyalaya , (Autonomous) Latur

Composition of Board of Studies

Term : Three years (For the Year 2018-19 to 2020-2021)

Faculty : Arts

Name of Subject : Sanskrit



Shiv Chhatrapati Shikshan Sanstha's
Rajarshi Shahu Mahavidyalaya (Autonomous), Latur
MINUTES BOOK

Faculty of Arts
Board of Studies : Sanskrit

28-6-2020

आज दि. 28-6-2020 बुधवार रोजी संस्कृत
अभ्यास मंडळाची बैठक सकाळी 9.00 वा. संपन्न
झाली. सदरील बैठकील संस्कृत विभागातील
आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक हजार होते.
व या वर्षी करोनामुळे चौकडे टाके वंदी
असल्यामुळे परगावचे सन्माननीय सदस्य
उत्पल उपस्थित राहण्यास असमर्थता व्यक्त
केली. परगावचा सदस्यांशी जोबाईलचा
माध्यमणे जर्जा करून पुढील शैक्षणिक वर्ष
2020 - 2021 साठी काही नवीन बदल न
करता मागचा शैक्षणिक वर्षा प्रमाणे पाठ्यक्रम
देवण्याचे ठराव घेण्यात आले.
उपस्थित सदस्य .

1- डा. रा. कि. आर्ष

2- डा. रमेश स्वामी

3- डा. सुवर्ण कारंजे

जोबाईलचा माध्यमणे संपर्क देलेल्या सदस्यांचे नस.

4- डा. शशीकांत दरगू

5- डा. अश्विनेश शर्मा

6- डा. ज्योती मामडगे

7- श्री. अमोल शिंदे

8- डा. प्रशांत विरादार

21/6/20
Head
Department of Sanskrit
Rajarshi Shahu Mahavidyalaya
Latur (Autonomous)

Rajarshi Shahu Mahavidyalaya , (Autonomous) Latur

Composition of Board of Studies

Term : Three years (For the Year 2018-19 to 2020-2021)

Faculty : Arts

Name of Subject : Sanskrit



Shiv Chhatrapati Shikshan Sanstha's
Rajarshi Shahu Mahavidyalaya (Autonomous), Latur
MINUTES BOOK

Faculty of Arts

Board of Studies : Sanskrit 17-2-2021

आज दि. 17-2-2021 बुधवार रोजी दुपारी २.३० वा.
संस्कृत अभ्यास मंडळाची बैठक संपन्न झाली. सदरील
बैठकीला संस्कृत विभाग प्रमुख प्रा. रा. कि. आर्ष व
सहाकारी प्राध्यापक प्रा. र. रा. स्वामी उपस्थित होते.
या वर्षी कोरोना रोगाच्या भीतीमुळे सुरक्षा
महणून सामूहिक उत्पन्न बैठक आयोजित न करता
मा. प्राचार्यांच्या आदेशानुसार मातृकोसॉफ्ट ट्रीम ऐप
मार्फत बैठक घेण्यात आली. या बैठकीत परगावचे
प्राध्यापक वरील खेप उल्लेख केलेल्या ऐपच्या मार्फत
सहभागी झाले. आजच्या बैठकीत बी.ए. द्वितीय वर्ष
द्वितीय भाषा S.L. व ऐच्छिक optional
पेपर बाबत चर्चा करून सर्वानुमते खालील ठराव
घेण्यात आले.

- ① द्वितीय वर्ष द्वितीय भाषा S.L. मध्ये काहीही बदल
न करता जसे आहे तसेच ठेवण्याचे ठरले.
- ② बी.ए. द्वितीय वर्ष ऐच्छिक opt. संस्कृत गद्य साहित्य
पेपर नं. 65L कोड नं. U.SAN.313 मध्ये घटक नं.
उदशकुमारचरितम् च्या ऐवजी कौटिलीय अर्थशास्त्रातील
चिन्मा चिकरण प्रकरणाचा समावेश करण्यात आला आहे.
- ③ बी.ए. द्वितीय वर्ष ऐच्छिक opt. सत्र. 4 मधील
आर्ष काव्य पेपर नं. 8 कोड नं. U.SAN.413 घटक नं.
तीन मध्ये पाठ्यक्रमात निवडक पाच प्रसंगांच्या नावाचा
उल्लेख करण्याचे ठरले.



Shiv Chhatrapati Shikshan Sanstha's
Rajarshi Shahu Mahavidyalaya (Autonomous), Latur

MINUTES BOOK

Faculty of Arts

Board of Studies : Sanskrit

राजापणाच्या

1-1380मा सर्गातील सगर पुत्रांची उत्पत्ती

2- 39 वा सर्ग - सगर यज्ञ अश्व उपहरण

3- 40 वा सर्ग - सगर पुत्र शाप प्रकरण

4- 41 वा सर्ग - अंशुमान द्वारा अश्व शोध

5- 42 वा सर्ग - राजा भगीरथ तपस्वा - गंगा उचवतरण

घटक. 4 महाभारतातील पाच प्रसंग

1- अनुशासन पर्वातील पाचवा अध्याय - इन्द्रशुक संवाद

2- सहावा अध्याय - पुरुषार्थ श्रेष्ठता वर्णन

3- सातवा अध्याय - कर्मफल वर्णन

4- तिसरा अध्याय - विश्वामित्र ब्राह्मणत्व प्राप्ती

5- चौथा अध्याय - विश्वामित्र जन्म कथा वर्णन.

कार्यक्रमाची अध्यक्षता डॉ संस्कृत

विभागप्रमुख प्रा. रा. कि. आर्षे यांनी व उपाचार

प्रदर्शन प्रा. रमेश स्वामी यांनी केले.

प्रत्यक्ष उपस्थित सभासदानीय सदस्यांचे नाव

1- प्रा. रा. कि. आर्षे

2- प्रा. रमेश स्वामी

Microsoft Teams Appवर उपस्थित सदस्य

1- डॉ. शशीकांत दशगु

2- डॉ. प्रशांत बिरादार

3- डॉ. अखिलेश शर्मा

4- प्रा. ज्योती जामडगे

5- श्री अमोल शिंदे

Head

Department of Sanskrit
Rajarshi Shahu Mahavidyalaya
Latur (Autonomous)